

4) *angreifen* (einen Feind) MBh. 3,15720. 7,3123 nach der Lesart der ed. Bomb. 5775. — ०कार्यति Bṛh. Âr. Up. 4,1,6 fehlerhaft für ०कार्य-  
ति, wie Çat. Br. hat.

— प्रत्यभि darreichen: Gefässe Gobh. 4,3,29 (v. l. प्रत्यति).

— समभि s. समभिकार.

— अत्र 1) *hinabwerfen* (in's Wasser): उद्मेषे RV. 1,116,3. — 2) *abwärts bewegen, einziehen* (die Arme); *herunternehmen, abstellen*: बाहू Kîrj. Ça. 15,6,34. Lîrj. 1,9,11. तुलुम् Kîrj. Ça. 3,2,25. eine Trommel 14,4,9. einen Wagen 15,6,15. den Soma Lîrj. 5,6,5. धनुषि *ablegen, aus der Hand thun* MBh. 4,1304. — अर्भकमवकृतं भवति Nir. 3,20. — 3) *etwa aufnehmen, fassen* P. 5,1,52. कुडमवकरति = उपसंकरति Schol. — 4) *अवकर्तुम्* Rîçā-Tar. 1,114 wohl fehlerhaft; अवकृत MBh. 7,1787 und Mîk. P. 66,16 fehlerhaft für अपकृत (so MBh. ed. Bomb.). — *caus. erlegen lassen*: Abgaben Âpast. 2,26,9. अवकार्यति श्रुक्तं श्रु-  
त्कोपजीविभिः MBh. 2,249. — Vgl. अवकरण, अवकार figg.

— अन्वव *senken*: अंसम् Çāñk. Gṛh. 2,3.

— अभ्यव 1) *werfen* (in's Wasser) VS. 8,59. समुद्रम् Çat. Br. 1,8,4, 3,5. अयः 2,6,1,48. 4,4,5,1. Âçv. Ça. 3,10,22. 14,10. क्रुद्रम् Çat. Br. 4,1,5,12. — 2) *herbeischaffen*: Gefässe Çat. Br. 5,1,3,16. — 3) *zu sich nehmen, geniessen*: Speise Suça. 1,149,5. 262,7. 2,133,2. मत्स्यान्वयसा सक्ताभ्यवकरत् KāraKa 1,26. Schol. zu P. 3,4,5. Bhîç. P. 5,9,9. 12. 10, 13,10. 14,46. Arznei Çāñk. Sañh. 1,2,1. ०कृत AK. 3,2,60. — Vgl. अभ्यवकरण figg. — *caus. 1) werfen lassen* (in's Wasser) Lîrj. 8,8,2. — 2) *anliegen, umthun*: पाशान् Spr. (II) 2707. — 3) *angreifen* (einen Feind) MBh. 3,16369. — 4) *zu sich nehmen, geniessen* MBh. 3,15905. — 5) *geniessen lassen*: परमानाम् Daçak. 93,1. *spesen*: विप्रान् Pañçān. 3,10,14.

— उपाव 1) *herabholen, — bringen, — nehmen*: रथम् TBr. 1,3,5,2. den Soma vom Wagen At. Br. 1,14. VS. 8,56. Çat. Br. 3,5,4,24. 9, 3,2,5,1,5,10. 11,4,3,13. 5,3,5. — 2) *abwärts bewegen*: die Beine vom Sitz Çāñk. Ça. 17,16,5. 4,4,7. die Arme TBr. 2,7,45,6. — Vgl. उ-  
पावकरण.

— अभ्युपाव 1) *herabbringen* Çat. Br. 3,9,2,2. — 2) *herabbewegen*: die Arme VS. 10,25. Çat. Br. 5,4,2,27.

— प्रत्यव s. प्रत्यवकार. — *caus. aufheben, abbrechen, ein Ende ma-  
chen*: पुढम् MBh. 5,7346.

— व्यव 1) *hinundhergehen lassen*: शलाकाम् (= वित्तिपति) P. 2,3, 57, Schol. — 2) *versetzen, vertauschen* Nir. 9,22. ०कारम् absol. *abwech-  
selnd* Kîrj. 28,2. — 3) *Handel treiben, handeln mit* (loc. und instr.) P. 2,3,57. 4,4,72. 5,2,13, Schol. Varîh. Bṛh. 14,3. Bhîç. P. 5,14,26. 35. — 4) *wetten*: शतस्य P. 2,3,57, Schol. — 5) *verkehren mit* (instr. oder loc.) Âçv. Gṛh. 1,19,9. Çāñk. Gṛh. 2,1. स्त्रीषु Bhîç. P. 7,12,6. ०कृत n. *Verkehr*: जिज्ञासाय 1,14,4. — 6) *feindlich verkehren, mit ein-  
ander kämpfen* MBh. 4,1059. 1870. मया सार्धं व्यवकृत्य मरुाम्धे 1924. तैर्व्यवकरत् 7,5851. — 7) *handeln, zu Werke gehen, verfahren*: मूठ इव Nrs. Tār. Up. in Ind. St. 9,163. अथर्मिष्ठैरुपायैः MBh. 3,12861. कीदृशै-  
र्व्यवकरिस्तु केश व्यवकरेण्यः 12,3196. कार्यविनिमयेन मयि Mîlav. 9, 8 (nach der richtigen Lesart). अस्मिन्वेचरे मकरन्दोचितम् Mîlatim. 153,21. 7,7. Wilson, Siñkhaçak. S. 139. Daçak. 77,2. Hit. 89,15. 114,

13. Sarvadarçanas. 116,18. 117,2. 3. Kull. zu M. 2,110. यथातन्नेन zu 7,104. Muir, ST. 4,388. — 8) *sich ergehen*: स कदाचित्स्मिन्कानने रम्ये तयैव सकृद्व्यवकरत् (व्यवकरत् ed. Calc.) MBh. 3,13161. — 9) *sich Etwas angelegen sein lassen, bedacht sein auf*: शास्त्रिन् MBh. 3,1462.

— 10) *pass. genannt —, bezeichnet werden* Sarvadarçanas. 85,16. 92, 15. Çāñk. zu Bṛh. Âr. Up. S. 242. Vedāntas. (Allah.) No. 23. Z. d. d. m. G. 6,3, N. 3. व्यवक्रियमाणव Kusum. 18,12. अव्यवकृत wofür es keine Bezeichnung giebt Bhîç. P. 5,1,21. — Vgl. व्यवकरण figg., ०कारिन् figg., ०कृति, व्यावकारी. — *caus. 1) Jmd handeln —, gewähren lassen* Kull. zu M. 8,362. — 2) *es zu thun haben mit Etwas, sich abgeben mit* (acc.): तथागतज्ञानं (so lesen wir) व्यवकार्यामः Saddh. P. 4,28, a. — 3) *pass. genannt —, bezeichnet werden* Bhîç. P. 14,28,19. — Vgl. व्यवकारपितव्य.

— संव्यव *verkehren*: वणिगिभः Kathās. 43,71. — Vgl. संव्यवकरण figg.

— समव *zusammentragen, sammeln*; absol.: यथा मधुकृतो नानातय-  
यानी वृताणां रसान्समवकारमेकतो रसं गमयति Kṛhānd. Up. 6,9,1. —  
Vgl. समवकार.

— अत्रा, अत्रारि अत्रार P. 2,2,92, Vārt. 4, Schol.; vgl. Kṛhānd. Up. 1,12,5. 1) *herbeibringen, — schaffen, holen; versetzen, darbringen*: तमा करामि निर्दिष्टैरुपस्थात् RV. 10,161,2. 173,1. AV. 2,26,5. 2,2,2. तर्पणाम् 9,6,6. इह राष्ट्रमाकृतिः 13,1,4. 5. 14,1,39. पूतम् TBr. 2,3, 9, 6. अन्वा-  
कृत्यम् TS. 1,7,3,1. 2,4,13,3. यथा पापीयाञ्छ्रेयसं अकृत्यं नमस्यति  
mit einer Gabe 1,3,3,4. den Soma vom Himmel 7,1,6,1. At. Br. 4, 20,2,12,7,2. Futter 8,24. Çat. Br. 1,1,4,1. 6,7,1. 8,2,1. 3,3,2,31. Speise 2,3,2,17. Sitz 5,2,2,22. Brennholz 11,3,2,1. 12,7,2,2. भागम् Kîrj. Ça. 3,4,18. ग्रामाणिम् 4,8,12. Kauç. 78. 89. Âçv. Gṛh. 1,24,14. बलिम् 2,1,9. Bṛh. Âr. Up. 6,2,4 (caus. Çat. Br.). Kṛhānd. Up. 1,12,5. M. 2,132. 186. 245. 4,248. 6,19. 28. श्रेयवाताकृतं बीजम् 9,54. MBh. 1,1349 (med.). 3,54. 57. Hariv. 8455. R. 2,30,15. 31,26 (20 Gorr.). 32,26. 37,6. 39,16. 50,34. 56,16. 103,20. R. Gorr. 1,47,10. 2,12,5. 21,17. 3,39,36. 73,35. 4,25,22. 81. 5,78,6. यदेव वने तदपश्यदाकृतम् Ragh. 3,6. 14,77. 18,7. Çāñk. 50,8. Mîlatim. 153,11. Kathās. 13,159. 21,7. 24,163. 197. 25,223. 28,156. 34,175. 149,176 (दात्रयाकृत्य zu lesen). Verz. d. Oxf. H. 101, a, 8. Rîçā-Tar. 3,479. 4,259. Mîk. P. 51, 92. Bhîç. P. 1,12,34. 4,15,11. 5,8,9 (med.). 8,8,11. 18,26. Pañçāt. 263, 22. Hit. III,6. प्रतिवाक्यम् Antwort bringen MBh. 3,2979. अतःपुरगतां वार्ताम् Kîm. Nitîs. 12,43. Jmd herbeiholen, — schleppen R. Gorr. 2, 75,16. fig. Kathās. 40,60. 47,103. 61,36. Bhîç. P. 1,7,42. 15,9. mit पुनर् wiederbringen MBh. 3,2812. 15765. 17296. R. 3,18,40. Bhîç. P. 9,20,31. bringen so v. a. *verschaffen*: जनकानां कुले कीर्तिमाकरिष्यति मे सुता R. 1,67,22 (69,22 Gorr.). चन्द्रगुप्ताय मेदिनीम् Kîm. Nitîs. 1,5. so v. a. *geben, schenken*: अयाचिताकृत Jāçh. 1,215. अस्मै कास्यम् MBh. 2,1751. मम प्राणानाकरेदनाथायाः Daçak. 72,19. भक्त्या यदाकृतम् dar-  
gebracht Mîk. P. 32,1. बलिम् Tribut darbringen Bhîç. P. 5,15,9. 8, 21,5. darbringen, veranstalten, ausführen: ein Opfer TBr. 1,3,2,1 (med.). At. Br. 4,23. 5,32. Çat. Br. 13,4,1. M. 6,10. MBh. 1,127. 2023. 3764. 3, 8993 (आञ्जकुरु mit der ed. Bomb. zu lesen). 13,530. 6078. 14,48. 15,931. Hariv. 1417 (med.). R. 1,58,21. 2,109,29 (118,29 Gorr.). R. Gorr. 1,36,1. 6,113,10 (med.). Ragh. 4,86 (med.). 14,87. Mîk. P. 29,18. Bhîç. P. 1,16,